

प्रती,

शाखा व्यवस्थापक

----- शाखा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार आपल्या बँकेनेही दि.०१/०३/२०२० ते ३१/०५/२०२० या कालावधीतील टर्म लोनचे हप्ते Defer करण्याबाबत कळविण्यात आले असून त्या नुसार सध्या चालू असलेल्या कर्जाची मुदत कमीत कमी ३ महिने कालावधी साठी वाढविण्यात येणार असल्याचे मला समजले आहे.

उपरोक्त पार्श्वभूमीवर मी/ आम्ही बँकेस दिलेल्या (माझे सेव्हिंग/चालू ठेव /कॅश क्रेडीट मधील ३ महिन्या करिता म्हणजेच १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत ) स्थायी सूचने (Standing Instruction) मध्ये पुढील प्रमाणे बदल करावेत. (योग्य ठिकाणी करावी)

१. मी/आम्ही कर्ज खात्यात हप्ता जमा करणे बाबतची दिलेली स्थायी सूचना (Standing Instruction) मार्च, एप्रिल व मे २०२० करिता स्थगित ठेवावी.
२. मार्च २०२० मध्ये डेबिट झालेले कर्ज हप्ते पुनश्च माझे खाते क्र ----- मध्ये क्रेडीट करावेत.
३. एप्रिल २०२० मध्ये कर्ज हप्त्यांच्या स्थायी सूचने (Standing Instruction) नुसार रक्कम डेबिट करू नये /करावी. स्थायी सूचना (Standing Instruction) डेबिट केली असल्यास पुनश्च माझ्या खाती क्रेडीट करावी.
४. मे २०२० मध्ये कर्ज हप्त्यांच्या स्थायी सूचने (Standing Instruction) नुसार रक्कम डेबिट करू नये /करावी.

उपरोक्त प्रमाणे कर्ज हप्ते Defer केल्याने उर्वरित कालावधीत दरमहाच्या हप्त्यात कर्ज परतफेडीच्या कालावधीत होणारी वाढ मला मान्य असून वाढीव कालावधीकरिता म्हणजेच जून २०२० ते सुधारित कर्ज फेडीच्या कालावधी अखेर मी वाढीव हप्ता भरण्यास तयार आहे. त्यास माझी संमती असून त्याकरिता मी स्वतंत्र स्थायी सूचना देत आहे.

कळावे,

आपला विश्वासू

कर्जदार-

जामीनदार- १.

२.